

Article Date	Headline / Summary	Publication
01 Aug 2026	Difference between migration and porting of health insurance policy	Prabhat (Marathi)

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा मायग्रेषन व पोर्टिंगमधील फरक

भारतातील वैद्यकीय महागाई जवळपास १३-१५% दराने वाढत आहे, जे सामान्य महागाई दरापेक्षा जास्त आहे. यामुळे हेल्थ इन्श्युरन्स केवळ महत्वाचाच नाही, तर खूप व्यावहारिक ठरतो.

आपल्यापैकी बहुतांश जणांकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हेल्थ इन्श्युरन्स असतो. परंतु जसजसे आयुष्य बदलते, मग ते लग्नमुळे असो, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा उच्च उत्पन्नामुळे असो, त्यानुसार आपल्या इन्श्युरन्सच्या गरजा देखील अपग्रेड केल्या पाहिजेत.

मायग्रेषन म्हणजे काय ?

मायग्रेषन म्हणजे तुमच्या विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनला त्याच इन्श्युरन्स कंपनीमध्ये अपग्रेड करणे. तुम्ही तुमच्या

वर्तमान इन्श्युररद्वारे ऑफर केलेल्या अधिक व्यापक प्लॅनमध्ये स्विच करू शकता किंवा प्लॅनमध्ये कुटुंबातील नवीन सदस्य देखील जोडू शकता. थोडक्यात सांगायचे तर, मायग्रेषन म्हणजे त्याच कंपनीसोबत राहून चांगल्या प्लॅनमध्ये जाणे होय.

पोर्टिंग म्हणजे काय ?

पोर्टिंग म्हणजे तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी एका इन्श्युरन्स कंपनीकडून दुसऱ्या इन्श्युरन्स कंपनीकडे ट्रान्सफर करणे. जर अन्य इन्श्युरर तुमच्या गरजांना अनुकूल असलेले उत्तम लाभ किंवा सर्व्हिसेस ऑफर करत असेल तर तुम्ही पोर्ट करणे निवडू शकता.

जेव्हा तुम्ही मायग्रेड करता, तेव्हा तुम्ही त्याच इन्श्युररकडील एका हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमधून दुसऱ्या प्लॅनमध्ये स्विच करता. तुमच्या इन्श्युररकडे आधीच तुमचा तपशील



असल्याने, प्रोसेस सामान्यपणे सोपी असते. याच्या मुख्य फायद्यांमध्ये प्रतीक्षा कालावधी क्रेडिट आणि जमा झालेला बोनस यासारखे निरंतर लाभ पुढे चालू राहणे समाविष्ट आहेत. तुमच्या इन्श्युररच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधीन राहून मायग्रेषनला सामान्यतः कोणत्याही वेळी परवानगी दिली जाते. जर तुम्ही तुमच्या इन्श्युररच्या सर्व्हिसबाबत समाधानी असाल परंतु तुम्हाला उत्तम कवरेज किंवा अतिरिक्त वैशिष्ट्य हवे असतील, नाकारण्याचा धोका कमीत कमी असावा असे वाटत असेल, तर

हा पर्याय अगदी योग्य आहे.

पोर्टिंग म्हणजे तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नवीन इन्श्युररकडे ट्रान्सफर करणे. येथेदेखील तुमचे संचित लाभ, ज्यामध्ये प्रतीक्षा कालावधी आणि बोनस समाविष्ट आहेत, सुरक्षित ठेवले जातात आणि पुढे नेले जातात. नवीन इन्श्युरर आरोग्याची स्थिती आणि ऑप्लिकेशनचे मूल्यांकन करेल, ज्यामुळे तुमचा प्रीमियम वाढू शकतो

अमरनाथ सक्सेना,

चीफ टेक्निकल ऑफिसर - कमर्शियल, बजाज जनरल इन्श्युरन्स

किंवा नाही हे ठरेल. पोर्टिंगला केवळ रिन्यूवलच्या वेळीच परवानगी दिली जाते, ज्यासाठी तुम्हाला तुमची वर्तमान पॉलिसी कालबाह्य होण्यापूर्वी ३०-६० दिवस आधी अप्लाय करणे आवश्यक आहे.